

86, 40. MÄRK. P. 23, 51. BHĀG. P. 2, 1, 36. 3, 12, 47. VERZ. D. OXF. H. 200, b, 6. PĀNKAT. V. 43. ÇOK. IN LA. (III) 33, 5. — e) VOCAL H. A. N. MED. HĀLĀJ. RV. PRĀT. 1, 11, 21. 14, 4. VS. PRĀT. 1, 39. 44. 87. AV. PRĀT. 1, 55. 93. TS. PRĀT. 1, 5. 33 U. S. W. LĀTJ. 6, 10, 16. ÇĀÑKH. ÇA. 6, 1, 30. KĀTJ. ÇA. 19, 7, 6. KĀND. UP. 2, 22, 3. MBH. 1, 309. 3, 16139. 14, 1192. R. 2, 91, 22. VARĀH. BRĀH. S. 96, 15. MÄRK. P. 23, 47. BHĀG. P. 3, 12, 46. VERZ. D. OXF. H. 104, b, 34. — f) BEZ. DER ZAHL SIEBEN (nach der Zahl der NOten) VARĀH. BRĀH. S. 12, 14. स्वरोश एक Siebentel BRĀH. 7, 9. — 2) f. शा N. DER ERSTEN GEMAHLIN BRAHMAN'S PĀDMOTTARAKH. KĀRTIKAM. 156 IM ÇKDRA. — 3) n. BEZ. GEWISSENER SĀMAN (VGL. स्वरसामन्) ÇĀÑKH. BA. 24, 5. 8. LĀTJ. 1, 6, 48. 7, 3, 11. SCHOL. ZU PĀNKAV. BA. 4, 5, 1. ÅCV. ÇA. 8, 5, 11. °पृष्ठ ÇĀÑKH. ÇR. 11, 11, 3. 12, 10. LĀTJ. 4, 6, 16. वायोः स्वरम् (V. I. स्पर्यम्) IND. ST. 4, 235, a. — VGL. अ०, शषिं०, चतुर्थ०, तृतीय०, द्वितीय०, निं०, प्रति०, प्रथम०, भीमस्वरराज०, मञ्जु०, मधु०, मधुर०, मनोज्ञ०, मक्षा०, मेघ०, विं०, व्याख्या०, शिता०, श्रुत्ता०, स०, सम०, स०, सौवर०.

स्वरकर् adj. Stimme machend SUÇA. 1, 180, 11.

स्वरत्य m. Verlust der Stimme KĀRAKA 8, 20.

स्वरत्तु s. n. pr. eines Flusses MÄRK. P. 56, 13.

स्वरध्व m. eine best. Krankheit der Kehle, nach WISE vielleicht Croup. SUÇA. 1, 306, 15. 308, 15. 2, 132, 14.

स्वरंकृत adj. wohl hergerichtet: यज्ञ RV. 1, 162, 5. — VGL. स्वलंकृत.

स्वरचिता f. Betrachtung über die Vocale als Titel eines Abschnittes in einem grammatischen Werke SĀRVADĀRĀÇĀNAS. 136, 15.

स्वरणा (von 1. स्वर्) adj. hellklingend, gut bei Stimme: सौमानं स्वरणं कृपुणि RV. 1, 18, 1. = प्रकाशनवत् NIA. 6, 10. = शब्दपितर् MAHDE.

स्वरतत्त्वादय n. Titel eines Werkes VERZ. D. OXF. H. 337, a, No. 793; vgl. Notices of Skt MSS. 1, 276 und स्वरेदय.

स्वरतत्त्व n. ein über die magische Kraft der Laute handelndes Lehrbuch VERZ. D. B. H. No. 910.

स्वरता f. nom. abstr. zu स्वर् 1) a) VERZ. D. OXF. H. 200, b, 4. 6. — न-ष्टृदीनविकलविकृतं nom. abstr. von °विकृतस्वर् adj. dessen Stimme geschwunden u. s. w. ist SUÇA. 1, 118, 8. 9.

स्वरतिक्रम m. das Übersteigen des Himmels so v. a. das Gelangen nach Vaikuṇṭha (Comm.) BHĀG. P. 11, 6, 10.

स्वरटीप adj. in der Auguralkunde ungünstig von Seiten des Lautes, der Stimme VARĀH. BRĀH. S. 86, 63. 90, 3.

स्वरपत्तन n. die Stadt der musikalischen Töne, Bez. des SāmaVeda TAIIK. 1, 1, 116.

स्वरब्रह्मन् n. = शब्दब्रह्मन् das in Laute gefassste Brahman d. i. die heilige Schrift BHĀG. P. 1, 6, 33. 6, 5, 22.

स्वरभक्ति f. Theilvocal, so heisst der einem r (bez. l) vor folgendem Consonanten nachgeschlagene vocalische Klang RV. PRĀT. 1, 17. 2, 1. न संयोगं स्वरभक्तिर्विद्धिं 6, 10, 13. 13, 13. 14, 25. TS. PRĀT. 2, 19. 21, 6, 15. रेकाद्वयाणि स्वरपरे स्वरभक्तिरकारस्यार्थं चतुर्थमित्येके। अन्यस्मिन्ब्य-ज्ञने चतुर्थमष्टमं वा AV. PRĀT. 1, 101. fg. VS. PRĀT. 4, 16.

स्वरभङ्ग m. 1) das Stottern ÇABDĀTHAK. bei Wilson und N. 24 im gaṇa कण्डादि zu P. 3, 1, 27. — 2) Heiserkeit ÇKDRA. HAM. JOGAC. 3, 52.

स्वरभङ्गन् m. ein best. Vogel ÇABDĀK. im ÇKDRA.

स्वरसूत adj. vocalisch geworden d. i. dessen Halbvocal nebst nachfolgendem Vocal in u oder i übergegangen ist VS. PRĀT. 4, 56.

स्वरभेद m. 1) Heiserkeit H. 306. KĀRAKA 8, 20. SUÇA. 2, 186, 1, 445, 20, 507, 7. fgg. ÇĀÑGH. SAṂH. 4, 7, 22. VERZ. D. OXF. H. 312, b, 38. VERZ. D. B. H. NO. 935. 966. 975. — 2) Verstellung der Stimme: °भेदेन mit verstellter Stimme PĀNKAT. 199, 20. — 3) Verrath durch die Stimme: °भेदयात्र किंचिद्वचे PĀNKAT. 37, 25 (ed. orn. 34, 8). — 4) Verschiedenheit des Accentes KĀC. im gaṇa सर्वादि zu P. 4, 1, 27. — 5) Verschiedenheit der musikalischen Töne und zugleich Heiserkeit, das Versagen der Stimme Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 10, CL. 37.

स्वरभैव Titel eines Werkes VERZ. D. CAMBR. H. 69, CL. 5.

स्वरमञ्जरी f. desgl.: °कार् VERZ. D. OXF. H. 164, a, 6.

स्वरमण्डलिका f. eine Art Laute ÇABDĀ. im ÇKDRA. मुरुण्डलिका v. l.

स्वरयोग m. Verbindung der Laute so v. a. Stimme: धेष्ट R. 2, 69, 20 (nicht richtig unter योग 1) e) gestellt). MRĒKĀH. 17, 6, v. l. — VGL. स्वरसंयोग.

स्वरलकाश m. und स्वरलभाषड n. Titel zweier über die musikalischen Töne handelnder Lehrbücher IND. ST. 1, 48.

स्वरलासिका f. Pfife, Flöte ÇABDĀ. im ÇKDRA. — VGL. मुरुलासिका.

स्वरवत् (von स्वर) adj. 1) klingend, laut: वाच॑ ART. BA. 3, 24. — 2) eine wohlklingende Stimme habend ÇART. BA. 14, 4, 1, 27. — 3) betont ÇART. BA. 11, 4, 2, 11. ऋस्वराणि व्यञ्जनानि स्वरवत्तोत्पान्यतरेयः Comm. zu AV. PRĀT. 3, 74.

स्वरचिह्निः f. Zertheilung eines Vocals (beim Sāman-Gesang) PĀNKAV. BA. 10, 9, 1, 2.

स्वरशास्त्र n. ein über Laute, Stimme, Accente u. s. w. handelndes Lehrbuch WEBER, PRATIGĀS. 72. VERZ. D. B. H. NO. 910. 914.

स्वरसू s. धर्म०.

1. स्वरस n. 1) der eigene Saft, der aus irgend einem Stoff gewonnene Saft ohne andere Beimischung ÇABDĀ. und RATNAM. im ÇKDRA. ऋस्व-दुष्पिण॑ भूरि स्वरसं चन्दनो यथा MBH. 7, 4613. पत्तप्रपोडनाद्वय्यरसः स्व-रस उच्यते KĀRAKA 1, 4 (Ausg. 442). SUÇA. 1, 5, 1. 160, 11. 17. 2, 392, 5. दुःस्पर्शा० 515, 3. गोमप 281, 2. ÇĀÑGH. SAṂH. 2, 1, 2. द्रुच्चायाः (so zu lesen) MED. p. 53. — 2) Gefühl für die Seinigen Spr. (II) 6190. — 3) das Hängen an der eigenen Person, Selbsterhaltungstrieb JOGAS. 2, 9. anders der Comm. — i) Analogie: तपाचारः = रातसः निशाचरपद्मस्वरसात् ÇKDRA. unter तपाचार.

2. स्वरस 1) adj. (f. शा) gefallend, zusagend: भार्या॑ KATHĀS. 49, 218. Comm. zu TS. PRĀT. 5, 22. — 2) m. N. pr. eines Berges MÄRK. P. 57, 13. BHĀG. P. 5, 20, 10.

स्वरसंयोग m. = स्वरयोग Stimme MRĒKĀH. 17, 6. im Prākrit MĀLĀV. 67, 6. ÇĀK. 59, 3 (hier die fortlaufenden Töne eines Gesanges).

स्वरसंक्रम m. das Steigen und Fallen der Stimme, Modulation MRĒKĀH. 44, 13.

स्वरसंदर्भ m. dass. VERZ. D. OXF. H. 199, b, No. 472.

स्वरसंपद् f. Wohlaut der Stimme, eine wohlklingende Stimme HARIV. 8690. R. GORĀ. 1, 3, 61. 15, 11. 2, 88, 23. 3, 16, 16. 4, 63, 7.

स्वरसंपन्न adj. wohlklingend: वाच॑ ART. BA. 14, 4, 1, 27. mit einer wohlklingenden Stimme versehen R. 1, 4, 3.